

अटल पेन्शन योजना

भारत सरकारची हमी पेन्शन योजना

(किमान गुंतवणुकीसह वृद्धापकाळात जास्तीत जास्त लाभ)

तुमचे वय १८ ते ४० वर्षांच्या दरम्यान असल्यास, तुम्ही अटल पेन्शन योजनेत सामील होऊ शकता. आजच तुमच्या जवळच्या बँक शाखेशी/पोस्ट ऑफिसशी संपर्क साधा.

*१ ऑक्टोबर २०२२ पासून, कोणताही नागरिक जो आयकर भरत आहे किंवा भरत आलेला आहे (आयकर कायदा, १९६१ अंतर्गत), APY योजनेत सामील होण्यास पात्र असणार नाही.

अधिक तपशीलांसाठी, कृपया येथे भेट द्या

- पीएफआरडी ची वेबसाइट: <https://www.pfrda.org.in/> >> NPS>>Atal Pension Yojana>>APY Scheme details, <https://www.pfrda.org.in/> >>NPS>>Atal Pension Yojana >>FAQs.

किंवा

- प्रोटीयन-सीआरए ची वेबसाइट : www.npsra.nsdl.co.in >>Home>> Atal Pension Yojana>> Introduction >> APY Scheme details, www.npsra.nsdl.co.in >>Home>>Atal Pension Yojana>>FAQ's>>APY FAQ's.

- एपीवाई चॅट बॉट (KYNA) प्रश्नांच्या तात्काळ (निवारणासाठी) प्रोटीयन सीआरए वेबसाइटवर उपलब्ध आहे



किंवा

- एनपीएस ट्रस्ट ची वेबसाइट : <http://www.npstrust.org.in> >> Atal Pension Yojana >> APY Schemedetails.pdf, <http://www.npstrust.org.in> >>Atal Pension Yojana >> APYFAQs10092015.pdf

किंवा

- पीएफआरडी च्या अटल पेन्शन योजना हेल्पडेस्कला (टोल फ्री) १८०० ११०० ६९ वर कॉल करा.



किंवा

- एपीवाई पॉडकास्ट ऐका

किंवा

- एपीवाई यूट्यूब व्हिडिओ पहा



एपीवाई ची मूलभूत वैशिष्ट्ये

- एपीवाई ६० वर्षांच्या वयानंतर भारत सरकारद्वारे हमी दिलेली किमान रु.१००० रु.२००० रु.३००० रु.४००० रु.५००० प्रति महिना पेन्शन निवडण्याचा पर्याय प्रदान करते.
- एपीवाई खाते उघडण्यासाठी, एखादी व्यक्ती १८ ते ४० वर्षे वयोगटातील भारतीय नागरिक असावी आणि आयकरदाता असू नये.
- एपीवाई खाते उघडताना नामनिर्देशन आणि जोडीदाराचा तपशील देणे बंधनकारक आहे.
- बचत बँक खात्यातून स्वयं डेबिट सुविधेद्वारे मासिक किंवा त्रैमासिक किंवा सहामाही आधारावर योगदान दिले जाऊ शकते.

वयाच्या ६०व्या वर्षी एपीवाई चे तिहेरी फायदे



- ग्राहकाला दरमहा रु.१००० ते रु.५००० ची आजीवन किमान हमी पेन्शन



- ग्राहकाच्या मृत्यूनंतर, त्याच्या/तिच्या जोडीदाराला आयुष्यभर समान पेन्शनचा लाभ.



- ग्राहक आणि त्याच्या/तिच्या जोडीदाराच्या मृत्यूनंतर नामनिर्देशित व्यक्तीला ६० ६० वर्षांपर्यंत जमा झालेली पेन्शन संपत्ती परत करणे केली जाते.

एपीवाई मध्ये सामील कसे व्हावे किंवा सदस्यता कशी घ्यावी?

- अर्ज भरा आणि तुमच्या बँकेत जमा करा.
- आधार ईकेवाईसी वापरून ऑनलाइन ऑनबोर्डिंग प्लॅटफॉर्म <https://enps.nsdl.com/eNPS/ApySubRegistration.html>



किंवा

- एपीवाई मोबाईल ॲप्लिकेशनद्वारे एपीवाई नोंदणी जी एपीवाई वापरकर्त्यासाठी मोफत उपलब्ध आहे. ॲंड्रॉइड वापरकर्ते गुगल प्ले स्टोरवरून सर्च ॲप्शनमध्ये 'एपीवाई आणि एनपीएस लाइट' टाईप करून एपीवाई मोबाईल ॲप्लिकेशन डाउनलोड करू शकतात.



किंवा

- तुमच्या बँकेच्या तुमच्या नेट बँकिंग खात्यात लॉग इन करा आणि सामील व्हा. (तुमच्या बँकेने प्रदान केल्यास)

किंवा

- बँकेच्या वेब पोर्टलवर जा आणि थेट एपीवाई साठी अर्ज करा. (तुमच्या बँकेने प्रदान केल्यास)